



जाहीर सूचना

सर्व ग्राहकांना कळविण्यात येते की, दि. 01.11.2022 पासून बचत व चालू ठेव खात्यावर ठेवावयाच्या किमान शिल्लक रकमेत पुढीलप्रमाणे बदल करण्यात येणार आहेत.

अ. क्र.	खाते प्रकार	सुधारीत किमान शिल्लक रक्कम ₹
1.	बचत बँक ठेव	
	a. ठेव खाते उघडण्यासाठी प्रारंभिक रक्कम व आवश्यक किमान शिल्लक	
	1. चेक पुस्तकाशिवाय (GL1281 - Regular SB A/c)	500
	2. चेक पुस्तक / ECS / ATM सुविधेसह (GL1281 Regular SB A/c व 1294 Vishweshwar Premium SB A/c)	1,500
	3. विद्यार्थी बचत ठेव योजना (GL1291)	100
	4. पगारदार नोकरदारांकरिता बचत ठेव योजना (GL1293)	Nil
	5. अन्य प्रकारची बचत बँक ठेव खाती GL 1288- No Frill Basic Saving Bank Deposit (VSBL Basic Saving Bank A/c) GL 1292- Society Saving A/c (SBSOC) GL 1295- Vishwa Saving A/c GL 1296- BSBD Small A/c (VSBL Small A/c)	Nil
2.	चालू ठेव	
	a. ठेव खाते उघडण्यासाठी प्रारंभिक रक्कम व आवश्यक किमान शिल्लक	5,000

कृपया संबंधित खातेदारांनी वरील बदलाची नोंद घ्यावी. लागू असेल त्या प्रमाणे खात्यामध्ये किमान शिल्लक ठेवावी. बचत खात्यावर सरासरी शिल्लक न राहिल्यास प्रति महिना त्याबाबतचे प्रभार आकारण्यात येणार आहेत, याची नोंद घेवून सहकार्य करावे.